

वस्तीशाळा शिक्षकांना जिल्हा परिषद
प्राथमिक शाळांमध्ये प्राथमिक शिक्षक
म्हणून सेवेत सामावून घेणेबाबत.

महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शासन शुध्दीपत्रक, क्रमांक- एसएसएन-२०१५/प्र.क्र.५/१५/टीएनटी-२
मंत्रालय विस्तार भवन, मुंबई-४०० ०३२.
दिनांक :- ३१ मार्च, २०१५

संदर्भ :१) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.एसएसए-२०१२/ प्र.क्र.२५०/प्राशि-४,
दिनांक १ मार्च, २०१४.

शासन शुध्दीपत्रक :

मा.उच्च न्यायालयाने रिट याचिका क्र.२८६४/२०११ मध्ये वस्तीशाळा निमशिक्षकांच्या निवेदनावर शासनाने योग्य निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने संदर्भाधीन दिनांक १ मार्च, २०१४ चा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता. सदर शासन निर्णयातील मुद्दा क्र.३ हा वगळण्यात येत असून त्याऐवजी मुद्दा क्र.३ पुढीलप्रमाणे वाचण्यात यावा “जे वस्तीशाळा स्वयंसेवक / निमशिक्षक प्राथमिक शिक्षकासाठी लागणारी अर्हता पूर्ण करित नाहीत त्यांना अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षक म्हणून सेवेत सामावून घेण्यात यावे आणि त्यांना अप्रशिक्षित शिक्षकांची वेतनश्रेणी (वेतन बँड ५२००-२०२०० ग्रेड वेतन २०००) देण्यात यावी. बालकांचा सक्तीच्या व मोफत शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील कलम २३ च्या अनुषंगाने सदर शिक्षकांनी दिनांक २८ फेब्रुवारी, २०१९ पर्यंत आवश्यक ती शैक्षणिक अर्हता प्राप्त करणे आवश्यक राहिल. विहित मुदतीत अर्हता पूर्ण न करणा-या अप्रशिक्षित शिक्षकांच्या सेवा तद्नंतर आपोआप संपुष्टात येतील. सदर शिक्षकांनी त्यानंतर आवश्यक शैक्षणिक अर्हता प्राप्त केली तरी त्यांना प्रशिक्षित शिक्षक म्हणून सेवेत सामावून घेण्याचा कोणताही हक्क राहणार नाही.”

२. सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१५०३३१९८५१०९७३२९ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(स्वप्निल कापडणीस)
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. आयुक्त (शिक्षण) , महाराष्ट्र राज्य, पुणे.
२. शिक्षण संचालक, प्राथमिक /माध्यमिक व उच्च माध्यमिक, महाराष्ट्र राज्य, पुणे.
३. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
४. सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक
५. सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक), जिल्हा परिषद

६. महालेखापाल (लेखा परीक्षा), महाराष्ट्र - १, मुंबई.
७. महालेखापाल (लेखा परीक्षा), महाराष्ट्र - २, नागपूर.
८. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र - १, मुंबई.
९. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र - २, नागपूर.
१०. महालेखापाल (वाणिज्यिक लेखापरीक्षा), महाराष्ट्र, मुंबई.
११. संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई.
१२. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
१३. ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई
१४. सर्व कार्यासने, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई
१५. निवड नस्ती, टीएनटी-२.